

Date: 05th August 2023

To

Corporate Relation Department

BSE Limited

P. J. Tower, Dalal Street,

Mumbai - 400 001.

To

Listing Department

Metropolitan Stock Exchange of India Ltd

Building A, Unit 205A, 2nd Floor,

Piramal Agastya Corporate Park,

L.B.S Road, Kurla West, Mumbai – 400070

Scrip Code: 540686

Dear Sir

We are pleased to enclose herewith, newspaper advertisement of the extract of the unaudited financial results for the first quarter ended 30th June 2023 as published in Active Times' in English and 'Mumbai Lakshadweep' and Sanchar in Marathi for meeting held on 05th

The above is for your information and record purposes.

You are requested to kindly acknowledge receipt of the same.

Thanking You,

Yours Sincerely,

For Swruthi Organics Limited

Urvashi D. Khanna Secretary & Compliance Officer



OFFICE : 'BALAJI BHAVAN' 165-A, RAILWAY LINES, SOLAPUR-413 001. (INDIA) ■ PHONE : 2310267, 2310367, 2311467

FAX NO.: 091 - 217 - 2310268 MUMBAI OFFICE: PH.: 24129211 TELEFAX NO.: 091-022 - 24155452

FACTORY: UNIT II: PLOT NO. A-27, M.I.D.C. CHINCHOLI, TAL. MOHOL, DIST. SOLAPUR - 413 255. (INDIA) PHONE: 2357491 to 2357494 ■ FAX: 0217-2357491 ■ VISIT US: www.smruthiorganics.com

E-mail: eaga@smruthiorganics.com

National Company Law Tribunal defers Go First aircraft lessors hearing to

NEW DELHI: Revival of Go First is likely to face more delay as the National Company Law Tribunal (NCLT) on Friday deferred the hearing of applications filed by the aircraft lessors to September 1. This deferment by the insolvency tribunal comes after the Delhi High Court denied Go First the permission to fly lessors aircraft for scheduled maintenance.

A two-member bench of NCLT, comprising Mahendra Khandelwal and Rahul P Bhatnagar, has directed the resolution professional (RP) of Go First to submit details of the subsequent developments in the next 10 days, including the status of the maintenance of the leased aircraft. Moreover, the tribunal has also asked the RP to file the reply over the pleas filed by three new Go First lessors in two weeks and a rejoinder, if any, by them next week. During the proceeding, Senior Advocate Ramji Srinivasan, representing the RP, informed the tribunal that Go First has approached the Supreme Court against the orders of the Delhi High

Earlier a single-member bench of the Delhi High Court had permitted the lessors of Go First to access and inspect the planes they had leased to the airline. This was also upheld by the division bench of the high court, following which Go First moved to the apex court.A senior aviation industry expert says that revival prospects of Go First, which stopped flying on May 3, is becoming challenging day by day as it continues to face hurdles in courts and tribunals.

Forex Update: India's Foreign **Exchange Reserves Decline** \$3.1 Billion To \$603.9 Billion

NEW DELHI: India's forex reserves declined \$3.165 billion to \$603.87 billion for the week ended July 28, according to the latest RBI data. This is the second consecutive weekly drop in the reserves after the \$1.987 billion decline to \$607.035 billion in the previous reporting week.

In October 2021, the country's forex kitty reached an all-time high of USD 645 billion. The reserves took a hit as the central bank deployed the kitty to defend the rupee amid pressures caused majorly by global developments since last year. For the week ended July 28, the foreign currency assets, a major component of the reserves, decreased by USD 2.416 billion to USD 535.337 billion, according to the Weekly Statistical Supplement released by the RBI. Expressed in dollar terms, the foreign currency assets include the effect of appreciation or depreciation of non-US units like the euro, pound and yen held in the foreign exchange

PUBLIC NOTICE

WHEREAS LATE. MRS. KAVITA SONAVARIA along with MR. K. J. SONAVARIA, was holder of Flat bearing No. B/204, on Second Floor, in Building No. EC-7, admeasuring 380 Sq. Ft. (Carpet Area), in the society known as "DELTA" in "FAIR FIELD CO-OP. HSG.

SOC. LTD.", Constructed on land bearing Survey No.
100, 101 & 157, situated at Evershine City, Village
Manikpur, Taluka Vasai, District Palghar, and whereas
co-owner LATE. MRS. KAVITA SONAVARIA has

co-ower LATE. MRS. KAVITA SONAVARIA has expired on dated 24/09/2020 leaving behind MR. K. J. SONAVARIA, MR. CHETAN K. SONAVARIA, who all is legal heirs of said Flat & 50% shares of LATE. MRS. KAVITA SONAVARIA and ow one of the heirs MR. CHETAN K. SONAVARIA has agreed to assign and transfer the above 50% shares of LATE. MRS. KAVITA SONAVARIA of said flat in his name in society. The Notice is hereby given to invite claims or objections.

The Notice is nereby given to invite claims or colections from any person, institution or any person claiming having any right in the said Flat and shares by way of Sale, transfer, Mortgage or by any other means shall inform shall inform the same within a period of 14 days from the publication of this notice at address mentioned

below. With copies of such documents and other proofs and support his/her/their claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, my client will free to deal with the flat

and shares from above said person No claim shall be

entertained after 14 Days. R. J. MISHRA

Date: 06/08/2023 NOTARY GOVT. OF INDIA OFFICE: 109, Bhaidaya Nagar, B – Bldg., Near Gopi Mahal Hotel, Navghar Rd, Bhayandar (E), Dist. Thane - 401105.

PUBLIC NOTICE

This Public Notice is given for my client i.e

Mr. Paresh Rainikant Kamdar that Flat No.

16, B Wing, 5th Floor, Sai Milap Co-operativ

Housing Society Limited, Saibaba Complex

Goregaon - East, Mumbai - 400063, adm. 53.80 sq. mtrs. Built up area, upon the land

bearing C.T.S. No. 596/1, 9, 10 and Plot No

42/43/44 at Village - Pahadi, Taluka - Borivali

District - Suburban belongs to Mr. Parest

My client state that he is making this

publication because he do not possess original Agreement for sale dated 12/03/198

tween M/s Express National Builders as Builders and Dr. Sam Edulji Batliwala as

Purchasers and only having photocopy of the Agreement for sale dated 12/03/198 with my

client. Therefore, any person(s) finding the said documents and/or any claim, right, title,

interest, objection and/or dispute in respect of flat or part hereof then, same known in

vriting to concerned Attorney at addres stated hereinbelow within a period of 14 days

from the date of publication hereof and failing

Adv Ronak Kothari

F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor, Western Express Highway, Opp Oberoi Mall, Goregaon-East, Mumbai - 400063

Mobile No. + (91) 7021588381

NOTICE

Shri. Annasaheb Baburao Chavan a member of the The Rashtra Jyoti Co-operative Housing Society Ltd., having address at Jyoti Sadan, 28/A, Sitaladevi Temple Road, Mahim, Mumbai - 16, and holding Flat

28/A, Sitaladevi Temple Road, Mahim, Mumbai - 16, and holding Flat No. B-15 on Gr. floor in the Building of the society, died on 07.01.2006 and Mrs. Vimal Annasaheb Chavan expired on 17.02.2002 and Mrs. Rajakka Annasaheb Chavan expired on 10.04.2014 and one of the son of the deceased member Mr. Sandip Annasaheb Chavan expired on 20.02.2016 The original member during his lifetime have made a nomination but the nominees have not made membership application nor transferred the shares and Flat. Thereafter, i) Mrs. Jyoti Madhukar Jadhav alias Miss. Jyoti Annasaheb Chavan, ii) Mr. Amar Annasaheb Chavan, iii) Dr. Deepa Nalawade alias Miss. Deepa Annasaheb Chavan, ii) Mrs. Suchitra Sandin Chavan, v) Mr. Sanket Sandin Chavan, vi) Miss.

iv) Mrs. Suchitra Sandip Chavan, v) Mr. Sanket Sandip Chavan, vi) Miss. Ketki Sandip Chavan, (iv) to (vi) being the heirs of Mr. Sandip Annasaheb CHavan and Mrs. Sheeladevi Shivajirao Desai alias Miss. Mangal

Annasaheb Chavan, being the only legal heirs/ legal representative of the deceased member has made an application for membership

Therefore, the society hereby invites claims or objections from the heir/ heirs or other claimant or claimants/ objector or objectors to the transferor of the said shares and interest of the deceased member in the project

in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property

of the society. If no claims/objections are received within the perior prescribed above, the society shall be free to deal with the shares and

nterest of the deceased member in the capital/ property of the society in

such manner as provided under the Bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society

shall be dealt with in the manner provided Bye-laws of the society is available for inspection by the claimant /objection, in the office of the society with secretary of the between 7.00 p.m. to 8.00 p.m. from the

For and on behalf of The Rashtra Jyoti Co-Op. Hsg. Society Ltd.

Treasurer/Secretary/Chairman

date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date: 04th August, 2023

which, no claim shall be entertained.

Rainikant Kamdar on ownership basis

advertise in this Section Call: Manoj Gandhi 9820639237

PUBLIC NOTICE

otice is hereby given that the fo**ll**owing Share Certificate as mentioned below, standing in the name of Mr. Tirupati Rajayya Tautam of Flat No. 214, Bldg. No. 01 of Sundar Nagar Co-operative Housing Society Ltd, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400 028, have been reported Lost / Stolen and that Application for issue of Duplicate Share Certificate, in lieu of the Lost / Stolen Share Certificate has bee made with the Society.

Any Individual / Corporate having any

objection against issue of the Duplicate Share Certificate to Mr. Tirupati Rajayya Tautam may convey his/their objection in writing to the society, within a period of 15 days o Publication of this Notice. A detail of the Share Certificate is as follows:

Flat No: 1/214 Share Certificate No: 183, Distinctive Nos. 911 to 915. For and on behalf of Sundar Nagar CHS Ltd Date: 06/08/2023

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that Mr. Rohit Subhash Raut "Our Clients") has proposed to avail the Loan on the, Flat No. 802, 8th floor, B wing, Global Residency, CTS No. 444, 444/1 to 8, Pahadi Goregaon, Borivali (Said Property)

As per Agreement for Permanent Alternate Accommodation dated 07/06/2015 No. Borivali-8/4957/2015 by Global Housing Ventures sold Said Property to Mr. Husain Bala Kapdi.

Mr. Husain Bala Kapdi died on 18/10/2020 leaving behind (1) Jaiba H. Kapdi (2) Shamim T. A.Parkar (3) Mohd. Iqbal H. Kapadi (4) Sheikh T Parvez (5) Yasmeen A. Gabbur as his only legal heirs.

Mr. Rohit Subhash Raut intended to purchase Said Property from above legal heirs of Late. Mr. Husain Bala

The undersigned advocate hereby invites all persons having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever are requested to inform the same in writing with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for ownership in respect of my Clients nentioned above, shares and interest of the deceased member in the Said Property within a period of 15 (Fifteen) days from the date of

publication of this notice. If no claims/objections are eceived within the period prescribed above, it will be presumed and/or deemed that there are no such claims/objections and if any, the same have been waived or abandoned. Place: Thane

Date: 05/08/2023 Law Veritas West (Advocates High Court) 401, 4th Floor, Raunak Arcade, Gokhale Road, Naupada Thane (West) 40060

Govt defers laptop import curbs till Nov 1

NEW DELHI: In a big relief to consumers and big laptop manufactures, the government has deferred import restrictions on laptops, all-in-one personal computers, and tablets. As per the guidelines provided by the Directorate General of Foreign Trade (DGET), the import of these desired. (DGFT), the import of these devices can be carried out without requiring a valid licence until October 31.

This means the mandatory requirement of licence for bulk imports of computers, laptops and tablets would come into effect from November 1, 2023. The government has on Thursday announced restrictions on imports of computers, laptops and tablets in order to give a boost to local manufacturing. However, the decision created a lot of concerns over potential disruption in the supply of these goods during the festive season when significant sales of electronic items take place. There were also concerns that prices will shoot up ahead of the festive season. Earlier, the officials from the Ministry of Electronics & Information Technology (Meity) had said there will be no disruption to goods in transit, and that tech companies will get sufficient time to apply for the license, and it can easily be applied online.

The Meity officials told media that

companies will get the licence within 10-15 minutes after applying on the DGFT portal. The official said one company can apply for as many licenses with different branches and cities. "The prices of these goods laptops, tablets, personal computers, etc won't rise and there will be no disruption to goods in transit," said the official.

This is not at all about license raj. It is about regulating imports to ensure trusted and verifiable systems and ensuring India tech ecosystem uses trusted and verified systems only that are imported and/or domestically manufactured trusted systems/products,

said Meity minister Rajeev Chandrasekharin atweet.

Meanwhile, experts are of the view that the abrupt decision to curb imports of personal computers, laptops, or tablets may have stemmed from the need to boost production-linked incentive (PLI)

70000000088

> scheme 2.0, which has been a slow starter. After the successful implementation of the scheme for mobile manufacturing, the government launched a similar scheme for large hardware. However, it didn't achieve the same level of success as the mobile scheme. Therefore, in June 2023,

doubling the incentives to Rs 17,000 crore.As per Meity officials, only two companies have filed applications under the scheme as of July 31. Companies can file their application till August 30. Experts believe the decision to curb imports of these devices can pose challenges for companies, which do not opt for the PLI scheme for large electronics and fail to tieup with Indian contract manufacturers.

Import licence

Requirement of licence for bulk import will be effective Nov 1Govt has announced restrictions on imports of laptopsAs per DGFT guideline, import

of these devices can be carried out without requiring a valid licence till Oct 31Govt decision created concerns over potential disruption in supply of these goodsThere were also concerns that prices will shoot up ahead of the festive

Mahindra's profit nearly doubles to 2,774cr in Q1

Mahindra's Rs 417 crore investment for a 3.53% stake in RBL Bank will not go beyond the permissible 9.9% stake at any point and will stay at 3.5% "till we see compelling value in increasing it in the future within the permissible limit," said Mahindra Group CEO & MD Anish Shah."We have no intention of getting into a bank at this point and we do not expect to go higher (than 3.53%) either. At this level, we are the third largest shareholder and this will help us understand the business more," he added.The company clocked a 98% jump in net profit for the first quarter of the current fiscal at Rs 2,774 crore up from Rs 1,404 in the year-ago quarter. Standalone revenue jumped 23% to Rs



24,368 crore compared to Rs 19,813 crore in the year-ago period. Ebitda at Rs 3,547 crore was up 46% year-on-year compared to Rs 2,422 crore in Q1FY23. The company's consolidated PAT was up 60% at Rs 3,508 crore.

The company, which will invest Rs 10,000 crore in its electric vehicle business between FY22-27, has so far invested Rs 1,600 crore of which Rs 800 crore came from the Rs 1,925 crore investment into MEAL (Mahindra Electric Automobile Ltd) by BII. M&M, said Shah, is "intentionally not diluting too much in MEAL but raising capital to match cash flow to business requirements". M&M, said

executive director Rajesh Jejurikar, is getting 48,000 new bookings for its autorange every month.

Byju's misses timeline set by creditors to amend USD 1.2 billion loan terms

BENGALURU: Troubled edtech firm Byju's has missed an August 3 timeline set by its creditors to amend a \$1.2 billion term loan. On July 24, the steering committee of ad-hoc term loan lenders, who collectively own over 85% of the edtech firm's \$1.2 billion term loan, said the successful execution of the amendment would immediately solve for the loan's acceleration and end all open litigation while avoiding further enforcement

Sources said discussions are on and it is progressing well in the right direction and expected to close at the earliest. The next meeting with the lenders is scheduled for early next week. Byju's spokesperson said, "No deadline has been missed as August 3 was merely a hopeful date that was likely to be scheduled for a sign-off."

Earlier in June, it had filed a complaintin the New York Supreme Court to challenge the acceleration of the \$1.2 billion TLB (the firm secured this loan in November 2021) and sought to disqualify Redwood, an investment management firm. It had skipped paying \$40

McLeod Russel India approves execution of binding term sheet with Carbon Resources Pvt Ltd

NEW DELHI: The board of India's largest bulk tea producer McLeod Russel India has approved the execution of a binding term sheet with Carbon Resources Pvt Ltd to sell a part of their tea estates for Rs 700 crore, bringing the company a step closer to resolve the outstanding debt problem with banks. The proceeds of the garden sale would be utilised by McLeod to reach a one-time settlement (OTS) with banks which collectively have an

exposure of about Rs 1,600 crore.

As part of the deal, the Jalan familyowned Carbon is going to acquire 15 gardens which are collectively capable of producing about 18 million kg of tea annually. The sale of the assets is pursuant to a debt resolution process to be undertaken by the lenders under the RBI's Prudential Framework for Resolution of Stressed Assets dated June 7, 2019 for an OTS of the debt owed by the company to its identified lenders, McLeod informed the bourses.

'The proposed transaction is subject to execution of the final definitive agreements and the satisfaction of

conditions precedent as stipulated in the term sheet and receipt of such permissions and consents, that may be required, including the consent of the shareholders and the approval of the



identified lenders of the company of a OTS of the debt owed by the company to such identified lenders," the notice to the exchanges read. Khaitan familyled McLeod has 31 gardens in Assam and two gardens in Dooars, capable of producing 45 million kg of tea. With overseas tea estates in Uganda and Vietnam, the annual production of McLeod is about 69 million kg.The Telegraph had earlier reported that McLeod had offered Rs 1,030 crore as an OTS amount to banks. "The Carbon deal hinges on banks getting approval for the OTS," said a source aware of the development. Two companies are

looking at closing the transaction by December 31, 2023 which indicates Carbon, if successful in acquiring the gardens, will have to spend additional money to maintain the estate during the winter months. The expense from Carbon, one of India's leading electrode paste makers, will be Rs 75 crore for the winter works, taking the total cash outgo for the deal to about Rs 775 crore. The execution of a legally binding terms sheet is going to be a milestone in the Carbon-McLeod saga which had its fair share of ups and downs. Carbon had picked up a 5 per cent stake in September 2022 and sought to force a change in management in McLeod by making a non-binding offer to banks.

They entered into an exclusive discussion in January which later expired as McLeod was sucked into insolvency proceedings initiated by IL&FS Infrastructure Debt fund.



million interest. Meanwhile, Davidson Kempner Capital Management, a US-based investment fund, is said to have initiated the reconstitution of the board of Byju's subsidiary Aakash Educational Services in order to improve governance. "AESL board is being strengthened with three Think and Learn (Byju's) nominees and two independent directors," a spokesperson from Byju's said.

CEO Byju Raveendran might be the only representative of the parent on Aakash board This comes a few days after Byju's parent Think and Learn has sent a legal notice to Aakash founders due to their alleged resistance to complete a share swap. The company had acquired Aakash for about \$950 million in a cash and stock deal in 2021. Recently, two independent directors of Aakash Educational Services have resigned from the board.

In June, Byju's announced that it will launch the IPO of Aakash mid-next year. The upcoming IPO will provide a significant capital infusion to bolster Aakash's infrastructure, broaden its reach, and extend high-quality test-prep education to a larger number.

Read Daily **Active Times**

Smruthi Organics Ltd.

Registered & Corporate Office.: 165-A, Balaji Bhavan, 1st Floor, Raiway Lines, Solapur - 413001(Maharashtra), Tel.No. 0217-2310267, Fax: 0217-2310268 Email: cs@smruthiorganics.com, website: www.smruthiorganics.com

SI. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2023 (Un-Audited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 30.06.2022 (Un-Audited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
1	Total income from operations (net)	3492.28	3682.92	2910.38	14114.83
2	Net Profit / (Loss) for the period Before Tax	306.55	80.78	51.15	449.37
3	Net Profit / (Loss) for the period After Tax	229.34	69.05	30.25	413.09
4	Total Comprehensive Income for the period (Comprising profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (After Tax))	229.34	122.75	30.25	442.95
5	Paid up Equity Share Capital	1144.63	1144.63	1144.63	1144.63
6	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-
7	Earning per share (of Rs. 10/- each)(for continuing and discontinued operations)				
	1. Basic:	2.00	1.07	0.26	3.87
	2. Diluted :	2.00	1.07	0.26	3.87

Note: a. The above is an extract of the detailed format of Quarterly /Half Year/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange

b. The above financials were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors meeting held on 5th August 2023.

c. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as per prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized

Place : Solapur Date: 05.08. 2023


STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER END 30th JUNE 2023

Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The Full Format of the Quarterly /Half Year/ Annual Financial Results are available on the Bombay Stock Exchange (BSE), Metropolitian Stock Exchange (MESI) website and on Company's website (www.smruthiorganics.com)

accounting practices and policies to the extent applicable.

(E. PURUSHOTHAM) CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

DIN: 00033583





Ça⊞TOT.

(पूर्वी रोमन टारमॅट म्हणून ओळखले जाते) नोंदणीकृत कार्यालय: जेन ओ. के. वैद्य मार्ग, वागेश्वरी मंदिराजवळ, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७.

टेलि.: २८४० २१३० / ११८०. फॅक्स: २८४० ०३२२. ई-मेलः contact@tarmatlimited.com. वेबसाईटः www.tarmatlimited.com CIN: L45203MH1986P1C038535 सूचना

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार मालमत्ता व दायित्वाचा अहवाल यासह ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या पहील्या तिमाहीकरिता कंपनिचे इतर गोष्टींबरोबर अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार दिनांक १४ ऑगस्ट, २०२३ रोजी दुपारी २.००वा कंपनीच्या संचालक मंडलाची सभा नोंदणीकृत कार्यालयात होणार आहेँ.

टॉरमॅट लिमिटेडकरिता सही/

स्थळ : मंबर्ड दिनांक: ०५-०८-२०२३ एस, चक्रबर्ती कंपनी सचिव

Ö 4 ÖCCÖ CCCÒ CEZ CCCC. 4 -CI) C≥ ₹3 CCCCOCCCC (D) C+CCCCCCCC 0 1000 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100

⊐ििा ⊏सर

. C. . (1111) - (1111) (1111) (1111) - (1111) (111) (1111)

ando esta esta de controla de comencia de comencia de comencia de controla de controla de controla de controla Controla de co CHULLIAUE € 1 HYLLIUU CHU

කයාවා හැම්කරුවන් පොවෙන්වා ක්රේක්වක් අවසාව කරගැන්වා සහ පොඩවක්වේ අවසාව ගැන්වෙන්ව අවස්ථාව අවස්ථාව අවස්ථාව අවස්ථාව පොඩවේ අවස්ථාව අවස්ථාව අවස්ථාව කරගැන්වේ පොඩවේ සහ ගැන්වේ අවස්ථාව අවස්ථාව අවස්ථාව අවස්ථාව අවස්ථාව අවස්ථාව අවස්ථාව වැඩිස්ථාව අවස්ථාව අවස් oano ao oanambe ado ÜLLÜ (ILLÜ : □r (ILLU) (ILL), २०२३

imm m marri

1117-800 of

THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharamdaya Ayukta Bhavan, 1st floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai-400030

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC-I / 2878 / 2023 Filed by: Mr. Kishu H. Mansukhani In the matter of: "Sounpibai & Hashmatrai Himathmal Mansukhani Trust"

P.T.R. No. E-10352 (Mum)

All concerned having interest -Whereas the trustees of the above trust have field a Change Report u/s 22 of the M.P.T. Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Asst. Charity Commissioner-I, Greater Mumbai Region, Mumbai, viz.

1) Whether this property is the property of the trust and could be registered

Description of the property:

Flat No.13 on the 3rd floor, adm. 42.66 sq. mtrs., Carpet area, Type "E", in the Complex known as "GODREJ PARK", in the building No. E-1, known as "Green View Co-Op. Housing Society Ltd.", at Godrej Park, Near Barave Gaon, Kalyan (West), 421301, situate at Village Barave, within the limits of Kalyan Municpal Corporation, in Taluka and Registration Sub- Dist., of Kalyan Dist., and Regn., Dist., of Thane bearing Old Survey No.99, New Survey No.57, Hissa No.2/1 (Part) adm.13245 sq. mtrs., equivalent to 15841 sq. yds., or thereabouts and Old Survey No.99, New Survey No.57, Hissa No.4, adm.680 sq. mtrs., equivalent to 813 sq. yds., adm. In Aggregate 13925 sq. mtrs., equivalent to 16654 sq. yds.

Total Cost: Rs. 3.30 050/c (Rupees Three Lakh Thirty Thousand Fifty Only)

Total Cost: Rs.3,30,050/- (Rupees Three Lakh Thirty Thousand Fifty Only). This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written, if not received anything within given period, the inquiry would be completed and necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time, then further inquiry would be completed and necessary orders will be passed.

Given under my hand and seal of the Jt. Charity Commissioner, Greate Mumbai Region, Mumbai.

This 4th day of August, 2023.



Superintendent- J Public Trust Reg. Office, Greater Mumbai Region, Mumbai.

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. लक्ष्मीकांत मगनलाल पुरोहित हे फ्लॅट क्र.६०५, ६वा

मजला, गौतम स्मृती को–ऑप.हौसोलि., नरसिंग लेन, मालाड (प.), मुंबई-४०००६४ या जागेचे कायदेशीर मालक आहेत आणि सदर फ्लॅटचे अनुक्रमांक २३१ ते २३५ असे रु.५०/- (पन्नास) प्रत्येकीचे ५ पर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सचे नोंद धारक आहेत. मळ दस्तावेज अर्थात (१) मे गौतम बिल्डर्स आणि श्री. किशनलाल गौरीशंकर मोदी यांच्या दरम्यान झालेला दिनांक २१ ऑक्टोबर, १९७७ रोजीचा करारनामा आणि (२) श्री. किशनलाल गौरीशंकर मोदी आणि श्री. लक्ष्मीकांत मगनलाल पुरोहित व मगनलाल माणेकलाल पुरोहित यांच्या दरम्यान झालेला दिनांक १९ ऑक्टोबर, १९९१ रोजीचा हस्तांतर करारनामा आणि (३) सोसायटीद्वारा वितरीत भागप्रमाणपत्र क्र.४७ आणि अन्य इतर आवश्यक दस्तावेज हरवले आहेत. म्हणून कोणीही सदर फ्लॅटबाबत हरवलेल्या दस्तावेजांच्या आधारावर कोणताही व्यवहार करु नये. आता जय कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्तांकडे **१०२, निलम ॲकॉर्ड**, रचडीएफसी बँके समोर, १५० फीट रोड, भाईंदर (प.) येथे सदर सूचना प्रकाशन गरखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा

समजले जाईल. एच.पी. मेहता ॲण्ड असोसिएटस् दिनांक ०६.०८.२०२३

व्यक्तींचे दावा/आक्षेप त्याग केले आहेत म्हणून

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशिलांन फ्लॅट क्र.ए/३०६, जॉय अल्का कोहौसोलि., सिझर रोड समोर, आंबिवली, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ तसेच स्टील्ट कार पार्किंग जागा क्र. श्रीमती समता चंदशेख सावंत व कुमारी मयुरी चंद्रशेखर सावंत यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्तेवर वारसाहब

तारण, ताबा, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क हस्तांतर, परवाना, सामंजस्य, करारनामा, कोणतेर्ह लवाद किंवा इतर प्रकारे किंवा अन्य हिताच कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपा खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाश तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे.

उपरोक्त प्रमाणे कोणताही दावा प्राप्त न झाल्या आमचे अशिलास असे दावा, अधिकार किंव हितबाबत कोणत्याही संदर्भाशिवाय सदर प्रस्तावाबाबत व्यवहार पुर्ण करण्याची मोकळीक असेल आणि असे दावा सर्व उद्देश व हिताकरित न्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईर आणि आमचे अशिलांवर बंधनकारक असण

मुंबई, आज दिनांकीत ६ ऑगस्ट, २०२३ लिगल रेमेडि

वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१. जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. तिरुपती राजय्या तौतम** यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.२१४, इमारत क्र.०१, सुंदर नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सेनापती बापट मार्ग. दादर (पश्चिम). मंबई-४०००२८ या जागेचे खालील नमुद केलेले नागप्रमाणपत्र हरवले आहेत आणि सोसायटीकडे रुवलेले भागप्रमाणपत्राऐवजी दय्यम भागप्रम वितरणासाठी अर्ज केला आहे.

<mark>श्री. तिरुपती राजय्या तौतम</mark> यांना द्य्यम गगप्रमाणपत्र वितरणास कोणा व्यक्तीस/कॉर्पोरेत गंना आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी वरुपात सोसायटीकडे सदर सूचना प्रकाशन गरखेपासून **१५** दिवसात कळवावे. भागप्रमाणपत्राचे ापशील खालीलप्रमाणे:

म्लॅट क्र.१/२१४ मागप्रमाणपत्र क्र.१८३,

अनक्रमांक: ९११ ते ९१५ सुंदर नगर कोहौसोलि.च्या वतीने व करिता देनांक: ०६.०८.२०२३ सही/ मा. सचिव ठिकाण: मुंबई

Jumbo Finance Limited Office No. 805, 8th Floor, 'A' Wing Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East) Mumbai - 400063 Telefax: 022-26856703 Emall : jumbolin@ hotmail.com Web: www.jumbofinance.co.in CIN: L65990MH1984PLC032766

NOTICE

We would like to inform you that meeting of the Board of Directors is scheduled to on the Board of Directors is scheduled to be held on Monday, 14.08.2023 at 4.00 p.m. at the Registered Office of the Company at Office No. 805, 8th Floor, 'A' Wing Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East) Mumbai - 400063 to consider and adopt the Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023 and any other matter as nay be decided in the Board.

Further, as per the Company's Code of Conduct for the Prevention of Insider Trading, the Trading Window for dealing n shares of the Company shall remain closed for all Designated Employees and Directors from 01.07.2023 till 48 hours after decleration of results and it was allready intimated to BSE on 30th june 2023

For Jumbo Finance Limited Directo

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Late Shri Badhalal Mangal Punghera was original owner of flat No H/8 situated at New Trishul CHS Ltd. Plo No-5, Bhavani Nagar, Marol Maroshi Road, Andheri (East), Mumbai 400 59.who was expired on 14/12/2018 After the death of Late Shri Badhalal Mangal Punghera, his widow Mrs. Kanta Badhalal Punghera had applied for the membership for the Flat No- H/8 situated at New Trishul CHS Ltd. Plot No-5 Bhawani Nagar, Marol Maroshi Road Andheri [East] Mumbai 400059

That on behalf of my client. I hereby invites claims and objections from any person/third person the heirs or other claimants/objectors transfer the said flat, the shares and nterest on the said that if any within a period of 15 days from the publication of this notice vith copies of such documents and other proofs in support of claims/objections for ransfer of flat/shares. If no claims/objections re received within the period prescribed above, failing which it will be deemed that nere is no such claim, right interest on the said flat. My address is as follows

Kalpana, Trivedi Advocate High Court Bombay A-103,1" Floor, Laksh Labh CHS Ltd. Kasturba Rd No-3, Borival (East), Mumbai- 66 Mobile-9892421341

NOTICE OF TRANSFER OF **CAR OWNERSHIP**

n accordance with the applicable laws and regulations, we hereby notify all concerned parties that the ownership of a car (Maruti Dzire: MH02 DW7537 And Scooter (Honda Activa: MH 02 DH 1969) belonging to deceased – Mr. Anil Shriram Desai is being transferred to his wife Mrs. Anjali Anil Desai

After fulfilling all legal requirements, the ar is rightfully being transferred to the wife Mrs. Anjali Anil Desai of the deceased **Mr. Ánil Shriram Desai**. This notice serves as an invitation to all heirs, claimants, or objectors to come forward with any valid claims or objections regarding the said transfer. Claimants/Objectors are hereby

called upon to:

Lodge any claims, objections, or disputes regarding the car's ownership transfer within 7 days from the date of this publication. Important Note:

All claims and objections will be thoroughly examined by the relevant legal authorities. Any claims or objections received after

the stipulated 7-day period may not be considered valid. For any inquiries or to submit claims or

objections, please contact: Anjali Anil Desai Addr: B/701, Prasham CHS, Kastur

Park, Borivali (W), Mumbai - 400092 MO: 8108239378 Anjali Anil Desai

to inform to public in general at large that LATE SHRI. GOBIND LALCHAND VAZIRANI was the Joint owner having 50% share, rights in Flat No. 4, Building No. 24, B-Wing, 1st Floor, Chembur Navjivan Co-operative Housing Society Ltd, R.C. Marg, Chembur, Mumbai-400 074; and along with the Joint owner his wife MRS. VARSH GOVIND VAZIRANI, and jointly holding 5 Old shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. from 4006 to 4010 (both inclusive), under Old share certificate number 942 dated 01.05.1962 and holding 10 (ten) New fully paid shares of Rs 50 each of the said Society bearing distinctive numbers from 3751 to 3760 (both inclusive) under New share certificat number 374 dated 20.01.2017

PUBLIC NOTICE

number 374 dated 20.01.2017
That LATE SHRI. GOBIND LALCHAND VAZIRANI expired on 28.09.2020 leaving behind him (1) MRS. VARSHA GOVIND VAZIRANI – Wife, (2) MRS. ANEETA VISHAL RAJPAL – Daughter (3) MRS. BINDIYA DINESH JESWANI – Daughter, (4) MISS. TAMANNA GOBIND VAZIRANI – Daughter, being the only legal heirs survivors, and there are no any other legal heirs of LATE SHRI. GOBIND LALCHAND VAZIRANI except mentioned herein. One of the legal heir i.e. wife of the deceased i.e. MRS. VARSHA GOVIND VAZIRANI releasing her 12.5% share (out of 50% share of LATE SHRI. GOBIND LALCHAND VAZIRANI) to her 3 daughters / legal heirs namely (1) MRS. ANEETA VISHAL RAJPAL (2) MRS. BINDIYA DINESH JESWANI (3) MISS. TAMANNA GOBIND VAZIRANI equally to all 3 daughters (4.16% to each daughter). All persons having any claim against into or upon in respect of the said shares and flat by way

All persons having any claim against into or upon in respect of the said shares and flat by way of sale, exchange, mortgage, charge, gift, possession, tenancy, lease, inheritance, License, Lien or otherwise are hereby requested to make it known the same to the undersigned, and/or to my client MRS. VARSHA GOVIND VAZIRANI and/or to the said society i.e. Chembur Navjivan CHS Ltd, R.C.Marg, Chembur, Mumbai-400 074; within 14 (Fourteen) days from the date of Publication of this Notice failing which claims received thereafter shall be considered as having been non-existent, waived and abandoned for all intended purposes and then my client MRS. VARSHA GOVIND VAZIRANI will be entitled to proceed further in the matter for transfer of the said flat and the share certificate in her & her daughters nam jointly in the society records & registers. Mumbai dated _____day of AUGUST-2023.

(MOHINI T. KUNDNANI) ADVOCATE HIGH COURT T/108/7, Inlaks Hospita Road, Chembur Colony Chembur, Mumbai-400 074

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दुर.:+९१-२२-६७७३७३७३, फॅक्स:+९१-२२-२३०२४५४०, वेबसाईट:www.nsil.net.in, ई-मेल:investors.nsil@lodhagroup.com

> व्हिडीओ कॉन्फरन्स/अन्य दृकश्राव्य स्वरुपानेकमार्फत होणारी ६०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, **नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ६०वी वार्षिव नन पुन्ना प्रनास का जात का, निर्माण स्टब्ब्ड हुएया पानिक (प्रनाम) ज्या संस्थाया एप्योप गाविष सर्वसाधाण सामा (प्वीएम) गुरुवारा, ३१ ऑगस्ट, २०२३ मेजी दु. २,३००त. भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा) आणि सेबी (लिस्टींग ऑल्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२०, १७/२०२२ दि.२८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमर मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि.५ जानेवारी, २०२३ (वापुढे परिपत्रके) आणि अन्य इतर लागु परिपत्रकानुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. . वरील एमसीए परिपत्रकेनुसार एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत वरार (चनार गरिक्य)तार आर्थना वा हैया च नावान वन रिपर ने आर्था वानव अवस्थाना वाचु प्रती ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/ठेवीदार सहभागीदा (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जाईल. ६०व्या एजीएम सूचना तसेच वित्तीः र्षाकरिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>Mttp://www.nsil.net.in</u> व स्टॉक एक्सचेंजेस अर्थोत बीएसई लिमिटेड https://www.bseindia.com च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिव भहवालासह सूचनेची वास्तविक प्रत विनंती केल्यास पाठविली जाईल

रजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत: . . . ू ज्या सदस्यांना ई-मेल नोंद करावयाचे आहेत त्यांनी खालील सूचनांचे पालन करावे

भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित डीपीद्वारे सल्ल्यानुसा तुमच्या डिमॅट खात्यात तपशील नोंद/अद्यायावत करावे. भागधारकांना विनंती आहे की. कंपनीचे आरटीए सी बी मॅनेजमेंट सर्विसेस (पी वास्तविक स्वरुपात लिमिटेड यांच्याकडे अन्य आवश्यक नमुना आणि विहित नमुना आयएसआर १ मध्ये सर्व आवश्यक तपशील नोंद/अद्यायावत करावे. सदस्यांनी विहित नमुना कंपनीच्या http://www.nsil.net.in किंवा आरटीएच www.cbmsl.com वेबसाईट वरून डाऊनलोड करून घ्यावेत.

ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत: नदस्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग पद्धतीने तसेच रिमोट ई-वोटिंग प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएमच्य सूचनेत नमुद विषयावर त्यांचे मत रिमोटने देण्याची संधी दिली जाईल. रिमोट ई-वोटिंगसह ई-वोटिंगकरित

प्रविस्तर माहिती कंपनीच्या सदस्यांना एजीएमच्या सूचनेत मुद केली आहे.

उपरोक्त माहिती ही कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता आणि एमसीए व सेबी परिपत्रकांच्य पूर्ततेनुसार देण्यात येत आहे. . सदस्यांनी कृपया कंपनीच्या आरटीए यांना <u>www.cbmsl.com,</u> नोंद कार्यालय: पी-२२, बोन्देल रोड

कोलकार्ता –७०००१९. द्र.:०३३-४०११–६७२८, फॅक्स: ९१-०२३३-४०११६७३९, ई-मेल: <u>rta@cbmsl.com,</u> वेबसाईट: <u>www.cbmsl.com.</u> नॅशनल स्टॅण्डर्ड इंडिया लिमिटेडकरित सही/ मधुर मित्तर कंपनी सचिव व सक्षम अधिका

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५ ऑगस्ट. २०२३ सदस्यत्व क्र.:४७९७६

जाहीर नोटीस

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय

यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१ दि वांगव्हॅली को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

पत्ता:- २६/२८, ढोबळे बिल्डिंग, तिसरा मजला, रूम नं. ३७,

जंजीकर स्ट्रीट, मस्जिद बंदर (प), मुंबई- ४००००३.

अनक्रमांक १ ते १७

जाब देणाऱ्याचे नाव दावा रक्कम | जाब देणार अर्ज दाखल दावा क्रमांक दिनांक रुपये क्र. अंबिका हणुमंत राठोड २०/०६/२०२३ १३२९३८ 3203 लक्ष्मण बाळु राठोड २०/०६/२०२३ 3203 १३२९३८ ब्रह्मदेव अजिनाथ घरबुडे २०/०६/२०२३ १४८११२ 3208 कैशल्या दिलीप उकले २०/०६/२०२३ ३२०५ ५८८५१ योगेश भास्कर वांडे २०/०६/२०२३ ३२०७ ४९४३० ह र रुपेश कमलेश शहा २०/०६/२०२३ 3206 १४४४५ संतोष तातोबा सावंत प्रमोद प्रभाकर वरघडे प्रभाकर देवराम घरघडे २०/०६/२०२३ २०/०६/२०२३ १० राहल वसंत बागुल 39820 ११ प्रिरेणा प्रसाद नाईक २०/०६/२०२३ ९४५१७ १२ विजयकुमार चिंकू यादव २०/०६/२०२३ १०४१२३ १३ तन्वी निलेश कांबळे १४ निलेश आनंदा कांबळे

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स ाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर ममन्म देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक ११/०८/२०२**३ रोजी सकाळी १९:३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेक हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सनावणी घेण्यात येईल. याची कपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे . वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणन आज दिनांक २१/०७/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मद्रेसह दिली आहे.



१७ नागेश्वर अरुणाचालम पिल्ले २०/०६/२०२३

१५ अकरम रमजानअली खान

१६ मोहित गोकुळ पाटील

उप निबंधक. सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

शुभम हौसिंग डेव्हलपमेंटफायनान्स कं.लि. सीआवएन: बुद्ध९२१डीएल२०१०पीएलसी१९९४६९, तूर.:+९१-१२४-४११२५३१, shubham वेबसाईट: www.shubham.co, कांपॉरट कायांतव : गुभम हाऊस, ४२५, उद्योग विहार, फेज ४, गुसाव-१२०१५, नॉरणी कार्यो: ६०८-६०९, ६वा मजला, ब्लॉक सी, अनसल इम्पेरियल टॉबर, कायुनिटी सेन्टर, नरैना विहार, नवी दिक्की-११००२८.

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे शाखा कार्यालय-२रा मजला, पितृ स्मृती, मनोर रोड, पालघर रेल्वे स्थानका समोर, जिल्हा ठाणे, पालघर-४१०४०४ कार्यालय उत्तम संधी घेण्यासाठी दिनांक ७ नोव्हेंबर, २०२३ रोजी कार्यालयीन वेळ समाप्त झाल्यापासून कामकाजाकरिता बंद केले जाईल. तथापि कंपनीकडून त्यांचे ग्राहकांना जवळच्या ठिकाणावरील अन्य शाखांतून सेवा पुरविली जाईले जर सर्वसामान्य जनतेस याबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया आमचे कस्टमर केअर ज्याचे तपशील www.shubham.co वर नमुद् केले आहे, त्यावर संपर्क करावा.

> च्या वतीने व करिता शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लि सही/

ठिकाण: गरुग्राम संजय चतुर्वेदी, सीईओ दिनांक: ०६.०८.२०२३

]i□ (Q.), □□□ – v□□√□

Ш□т

Assistant Registrar Co-op Societie

Recoverty, Ghatkopar (W)

Gen. Outward No. 1927

□T□ ÎIIT

C-COC - COC - C-COC - C-COC - C-C -

□. □.	010 ÎD r≠10 010			4000 DD	□1□ □□π □
		२□ाःचिंश्०२२		□43□•□	
۶.		-	-	-	2
n.		-	ı	-	m

Шठेळा ाठ ळ. ८१/८८/२८१०२ो००००ो ००० व्याच्याच्या **व्या**क्षा विद्याना □□]/ -□1ख| □||□|





सहकार कक्ष, झो.पु.प्रा., मुंबई जा.क्र.झोपुप्रा/सनिस/कार्यासन-१/टे.सी.४/सन SRA/CO/OW/२०२३/३४४६0 दिनांक: ०२.०८.२०२

-: सर्वसाधारण सभेची नोटीस :-

त्रिमुर्ती एस आर ए. सहकारी गृह्निर्माण संस्था मर्यादित, न भू क १०/१-सी (पार्ट), १०/१-डी (पार्ट), १७ आणि १८ (पार्ट) व्हिलेज दिंडोशी, भीम नगर, गोरैगांव (पूर्व), मुंबई-४०००६३ या संस्थेच्या संदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांचेकडील दिनांक २६.०६.२०२३ रोजीचे कायदा कलम १३ (२) आदेशान्वये पुनर्वसन योजनेचे विकासक मे. सनशाईन हौसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. तर्फे मेसर्स नंदीवर्धन इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांची नियुक्ती रद्द करण्यांत आलेली आहे. त्याअनुषंगाने सदरहू संस्थेने योजनेसाठी नविन विकासकाची नियुक्ती प्राधिकरणाकडील प्राधिकृत अधिकारी यांच्या उपस्थितीत करणेबाबत विनंती केलेली होती. त्याअनुषंगाने या कार्यालयाकडून दिनांक २१.०७.१०२३ रोजी मा. सचिव, झो.पु.प्रा. व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांना टिप्पणी सादर करण्यांत आलेली असून सदर टिप्पणीवर दिलेल्या मंजूरीस अनुसरुन प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र.१६९ मधील तरतूदीनूसार सदरह संस्थेच्या पुनर्वसन योजनेसाठी नविन विकासक नियुक्त करणेसाठी निम्न स्वाक्षरीकार यांची मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., मुंबई यांचेकडील जा.क्र. झोपुप्रा/सनिस/कार्यासन-१/टे.सी.४/ सन २०२३/३३८७०, दिनांक २८.०७,२०२३ रोजीच्या आदेशान्वये प्राधिकत अधिकारी म्हणन नियक्ती करण्यात आलेली आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे परिपत्रक क्र.१६९, दिनांक ३१.१२.२०१५ मधील तरत्दीस अनुसरू सर्वसाधारण सभा मंगळवार, दिनांक २२/०८/२०२३ रोजी ठिक सकाळी १०:३० वाजता, स्थळ श्री गुर्जर क्षत्रिय कडीया समाज हॉल, संत श्री श्यामजी बापू चौक, जन. अरुणकुमार वैद्य मार्ग, हरी भिमा टांक वाडी, दिंडोशी कॉर्नर, नॅशनल हायवे, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७ येथे खालील विषयावर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेस संस्थेच्या मंजूर परिशिष्ट-२ व पुरवणी परिशिष्ट-२ मधील झोपडीधारकांनीच उपस्थित रहावे. अन्य व्यक्तीस सभेस उपस्थित राहता येणार नाही. कृपया याबाबत नोंद घ्यावी.

संस्थेसाठी नविन विकासक व वास्तुविशारद यांची नियुक्ती करणे.

(आर. एन. इळदे) प्राधिकृत अधिकारी तथ सहकारी अधिकारी श्रेणी- १, झो.पु.प्रा., मुंबई.

१) सभेस उपस्थित झोपडीधारकांची बायोमेट्रीक पध्दतीने नोंद घेण्यात येणार असून सदर बायोमेट्रीक पध्दतीने घेण्यात येणारी नोंद सकाळी ०९:०० ते १०:३० पर्यंत असेल. तद्रंतर सभेस सुरुवात

सदर सभेच्या वेळी नवीन विकासक व वास्तुविशारद यांच्या नियुक्तीसाठी त्याच वेळी उपस्थित झोपडीधारकांकडून अर्ज मागविण्यात येतील. प्राप्त अर्जामधून गुप्त मतदान (Ballot Paper) पध्दतीने नवीन विकासक व वास्तुविशारद यांची निवड करण्यात येईल. तसेच संबंधित विकासकाच व वास्तुविशारद यांचे नांव सूर्चेविल्यास सदर विकासक व वास्तुविशारद यांचे काम करण्यार सहमती असल्याबाबत संमतीपत्र सभेच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील

सभेस संबंधित मंजूर परिशिष्ट-२ व पुरवणी परिशिष्ट-२ मधील झोपडीधारकांनी स्वत:ची ओळख होईल अशा मुळ ओळखपत्रासह (पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणुक कार्ड इ.) विहीत वेळेत उपस्थित राहावे. अन्य व्यक्तीस उपस्थित राहता येणार नाही. मुळ झोपडीधारक मयत असल्यास त्याचे मृत्युपत्रासह त्याचे पती/पत्नी मूळ ओळखपत्रासह उपस्थित राहू शकतात

गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास अर्ध्या तासानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी सभा घेण्यात येईल. सदर समेस गणपुर्तीची आवश्यकता असणार नाही. ५) सदरह् सभेची नोटीस संस्थेच्या संबंधित झोपडीधारकांना पोहोच करण्याची जबाबदारी सर्वस्वी

६) सभेच्या कामकाजाचे प्राधिकरणामार्फत चित्रीकरण (Video) करण्यात येणार आहे.

प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ दूरध्वनी: २६५६ ५८००/२६५९०४०५/१८७९ फॅक्सः ०२२-२६५९ ०४५७ संकेतस्थळ: www.sra.gov.in, ई-मेल: info@sra.gov.in

रमृती ऑरगॅनिक्स लि.

नोंदणीकृत कार्यालय : १६५–अ, बालाजी भवन, पहिला मजला, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१ (महाराष्ट्र) Tel.No. 0217-2310267, Fax : 0217-2310268 Email: cs@smruthiorganics.com; website: www.smruthiorganics.com (रु. लाखामध्ये)

30 जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाही अखेरचा अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सार

तिमाही अखेर | तिमाही अखेर | वर्षअखेर

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०२/०८/२०२३

अ.क्र.	तपशील	(३०–०६–२०२३) अलेखापरीक्षित	(३१–०३–२०२३) लेखापरीक्षित	(३०–०६–२०२२) अलेखापरीक्षित	(३१–०३–२०२३) लेखापरीक्षित
9	कामकाजातून मिळालेले एकूण उत्पन्न (निव्वळ)	३४९२.२८	३६८२.९२	२९१०.३८	98998.८३
r	सर्वसाधारण कामातून कर आणि असाधारण बाबीपूर्वक मिळालेला निव्वळ नफा/(तोटा)	३०६.५५	۷۵.0১	५१.१५	४४९.३७
3	करपश्चात व असाधारण बाबीच्या पश्चात मिळालेल्या कालावधीचा निव्वळ नफा/(तोटा)	२२९.३४	६९.०५	३०.२५	४१३.०९
8	संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न (नफा/तोटा) आणि सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	२२९.३४	१२२.७५	३०.२५	४४२.९५
ч	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनीमुल्य रु.१० प्रति समभाग)	१ १४४.६३	9988.६३	9 988.६३	११४४.६३
Ę	पुनर्मुल्यांकीत राखीव निधी वगळता राखीव निधी (मागील वित्तीय वर्षाच्या ताळेबंदाप्रमाणे)	-	-	-	-
Ø	प्रत्येक समभागावरील (मिळकत प्रत्येकी रु.१० च्या वार्षिकीकृत न केलेले)				
	१. बेसीक	२.००	9.00	٥.२६	3. ८७
	२. डायल्यूटेड	२.००	9.00	०.२६	3.८७

नोंद-अ – वरील माहिती हि सेबी (सूची आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमने २०१५ च्या नियमन ३३ च्या अंतर्गत स्टॉक इक्स्चेंजेस सोबत दाखल करण्यात आलेल्या तिमाही , सहामाही / वार्षिक वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार स्वरुपाचा सार आहे. तिमाही/सहामाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूण स्वरुप हे बॉम्बे स्टॉक इक्स्चेंजेस (BSE) मेट्रोपोलिटन स्टॉक इक्स्चेंजेस (MESI) आणि कंपनीच्या (www.smruthiorganics.com) या वेबसाइटसवर उपलब्ध आहे. ब – वरील वित्तीय निष्कर्ष लेखा परिक्षण समिती आणि संचालक मंडळाच्या दि. ०५ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या सभेमध्ये समत केलेला आहे. क - वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ कलम १३३ आणि भारतीय हिशोब पध्दतीने मानाक (IND AS) यानुसार तयार

(मुळ इग्रजी मसुद्याचे हे स्वैर भाषातर असून सर्व विवादामध्ये मुळ इग्रजी मसुदा प्रमाण मानण्यात येईल)

व्यवस्थापकीय संचालक DIN: 00033583

हार्मोनी कॅपिटल सर्विसेस लिमिटेड

सीआयएन: एल६७१२०एमएच१९९४पीएलसी२८८१८० नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.८ए, ८वा मजला, ॲस्ट्रल सेन्टर, ४७०/बी, एन.एम. जोशी मार्ग, चिंचपोकळी-पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००११, भारत. वेबसाईट: www.hcsl.co.in, ई-मेल: harmonycapital06@gmail.com

एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहव तपशील	संपलेली चालू तिमाही	मागील वर्षात संपलेले संबंधित	वर्ष ते तारीर आकडे
	30.08.2023	३ महिने ३०.०६.२०२२	३ 9.0३.२०२
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षि
ननातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-
धीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(४.९५)	(8.99)	९.७६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
दात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.94)	(8.99)	९.७६
र कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
दात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.94)	(8.99)	९.७६
धीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता			
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष			
(करानंतर))	(8.94)	(8.99)	९.७६
। भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती)	\$00.08	300.08	300.08
मभाग (पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)			
प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)			
ोत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
(₹.)	(0.9६)	(89.0)	0.33
नेकृत (रु.)	(0.9६)	(0.98)	0.33
() i	· で.) pp. (で.)	ক.) (০.৭६) কুন (ক.) (০.৭६)	₹5.) (0.98)

३० जून, २०२३ राजी संपलल्या तिमाहीकारता अलेखापरिक्षत					(रु. लाखात)	
_	एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहव			<u> </u>		
अ.	तपशील	संपलेली	मागील व संपलेले सं		वर्ष ते तारीख	
क.	तपशाल	चालू तिमाही	सपलल स ३ महि		आकडे	
		३०.०६.२०२३	३०.०६.२	०२२	३१.०३.२०२३	
		अलेखापरिक्षित	अलेखापि	रेक्षित	लेखापरिक्षित	
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-		-	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(४.९५)	(8.99	1)	९.७६	
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४.९५)	(8.99	1)	९.७६	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४.९५)	(8.99	1)	९.७६	
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता					
	सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष					
	उत्पन्न (करानंतर))	(४.९५)	(8.99	1)	९.७६	
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	300.08	300.0	9(३००.०९	
0	इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)					
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)					
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)					
	– मूळ (रु.)	(0.9६)	(0.98	3)	0.33	
	– सौमिकृत (रु.)	(0.98)	(0.98	3)	0.33	
टिप	:					
٩.	वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या					

संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com आर् कंपनीच्या www.hcsl.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण: मुंबई

हार्मोनी कॅपिटल सर्विसेस लिमिटे अनिश शम

व्यवस्थापकीय संचालक व सीएफअ

स्थळ : सोलापूर दिनाक : ०५ ०८ २०२३

करण्यात आलेले आहे.

जाहीर सूचना क्र. ०३, बिल्डींग क्र. x – २६, श्रद्धा टॉवर

को. ऑ. हौ. सो. लि., शांती पार्क, मीरा रोड (पू), जि. ठाणे ४०११०७, ही मिळकत

आमचे अशील **श्री. आत्माराम भि.**

पाटणकर यांच्या मालकीची आहे. मध्यंतरीच्या काळात दि. ०१/०२/२०२३ रोजी दुपारी ०२.०० च्या सुमारास आमचे अशील मीरा रोड स्टेशन येथे प्रवास करीत असताना त्यांच्या हातून **मे. युनिक शांती डेव्हलपर्स** आणि श्री. हेमंतकुमार रघुनाथ उन्हेलकर आणि सौ. आरती हे. उन्हेलकर यांच्यामध्ये झालेला दि. २०/१२/१९९४ रोजीचा वरील मिळकती संबंधीचा करारनामा आणि तसेच श्री. हेमंतकुमार रघुनाथ उन्हेलकर आणि सौ आरती हे. उन्हेलकर आणि आमचे अशील श्री. आत्माराम भि पाटणकर यांच्यामध्ये झालेला दि. २४/०८/२००० रोजीचा करारनामा सोबत (सूची क्र. २, नोंदणी पावती असल्यास) आणि श्रद्धा टॉवर को. ऑ. हौ. सो. लि., यांनी बहाल केलेले भाग पत्रक गहाळ झालेले आहेत. तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत / दावे असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावर **७ दिवसांचे** आत नोंदवावी. तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील, आणि या विषयी

मंदार असोसीएट्स ॲड्व्होकेट्स पत्ता: बी – १९, शांती शोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७. ठिकाण : मीरा रोड दि. ०६ .०८.२०२३

कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतली

जाणार नाही याची नोंद घावी.

No. 28 admeasuring 185.30 Sq.mtrs out of it an area admeasuring 92.9 Sq.mtrs. of western portion, It is bounded by - East-

कंपनीच्या नावाने क्लास III डिजटल ासम्नचर सर्टिफिकेट मिळवावे व ते www.ireps. gov.in वर रजिस्टर करावे. बयाणा रक्कम (FMD) नेट बैंकिंग अथवा पेमेंट गेटवेद्वारे येईल. अधिक तपशीलासाठी कृपया /w.ireps.gov.in ला कृपया भेट द्यावी. ंडर नोटीस नं. SUR/Sr.DMM/ No. 96235405 दि. ०२/०८/२०२३

routine Maintenance work during Outage & Emergency work during Breakdown/ occurre 220/132/1 EE/EHV/ O&M/SUR/ SRM/T-12/ 2023-24 Jurisdiction, S

25,00,000/-

सोलापूर, रविवार, ६ ऑगस्ट २०२३

31.07.2023 @ 09:00 Hrs.

कीटासाठी UTS APP डाउनलोड करा

आरगनिक्स

For more details, please visit \$

Contact Details: Add'l Execu

CIN:- L24119PN1989PLC052562

नोंदणीकृत कार्यालय: १६५-अ, बालाजी भवन, पहिला मजला, रेल्वे लाईन्स, सोलापूर - ४१३००१ (महाराष्ट्र) Tel.No. 0217-2310267, Fax: 0217-2310268 Email: cs@smruthiorganics.com; website: www.smruthiorganics.com

30 जन २०२३ रोजी संपलेल्या तिमाही अखेरचा अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सार

(रु. लाखामध्ये)

अ.क्र.	तपशील	तिमाही अखेर (३०-०६-२०२३) अलेखापरीक्षित	तिमाही अखेर (३१-०३-२०२३) लेखापरीक्षित	वर्षअखेर (३०-०६-२०२२) अलेखापरीक्षित	वर्षअखेर (३१-०३-२०२३) लेखापरीक्षित
9	कामकाजातून मिळालेले एकूण उत्पन्न (निव्वळ)	3897.76	. ३६८२.९२	2990.36	98998.23
2	सर्वसाधारण कामातून कर आणि असाधारण बाबीपूर्वक मिळालेला निव्वळ नफा/(तोटा)	306.44	20.02	49.94	886'30
3	करपश्चात व असाधारण बाबीच्या पश्चात मिळालेल्या कालावधीचा निव्वळ नफा/(तोटा)	229.38	६९.04	30.24	893.09
8	संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न (नफा/तोटा) आणि सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	. २२९.३४	922.64	30.24	882.94
4	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनीमुल्य रु.१० प्रति समभाग)	9988.53	9988.63	9988.83	9988.63
Ę	पुनर्मुल्यांकीत राखीव निधी वगळता राखीव निधी (मागील वित्तीय वर्षाच्या ताळेबंदाप्रमाणे)	-	-		
U	प्रत्येक समभागावरील (मिळकत प्रत्येकी रु. १० च्या वार्षिकीकृत न केलेले)				
	१. बेसीक	2.00	9.00	0.7६	3.60
	२. डायल्यूटेड	2.00	9.00	0.28	3.60

नोंद-अ - वरील माहिती हि सेबी (सूची आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमने २०१५ च्या नियमन ३३ च्या अंतर्गत स्टॉक इक्स्चेंजेस सोबत दाखल करण्यात आलेल्या तिमाही , सहामाही / वार्षिक वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार स्वरुपाचा सार आहे. तिमाही/सहामाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूण स्वरुप हे बॉम्बे स्टॉक इक्स्चेंजेस (BSE) मेट्रोपोलिटन स्टॉक इक्स्वेंजेस (MESI) आणि कंपनीच्या (www.smruthiorganics.com) या वेबसाइटसवर उपलब्ध आहे. 🏿 ब – वरील वित्तीय निष्कर्ष लेखा परिक्षण समिती आणि संचालक मंडळाच्या दि. ०५ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या सभेमध्ये संमत केलेला आहे. क - वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ कलम १३३ आणि भारतीय हिशोब पध्दतीने मानांक (IND AS) यानुसार तयार करण्यात आलेले आहे.

स्थळ : सोलापूर दिनांक: 04.0८.२०२३

(मुळ इंग्रजी मसुद्याचे हे स्वैर भाषांतर असून सर्व विवादामध्ये मुळ इंग्रजी मसुदा प्रमाण मानण्यात येईल)

ई.पुरुषोत्तम व्यवस्थापकीय संचालक DIN: 00033583

